

जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी
यांच्यामधील विषय वाटप

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण २०१४/०५/प्र.क्र. ६९/ई-१

३२ वा मजला, सेंटर १ इमारत, जागतिक व्यापार केंद्र,

कफ परेड, मुंबई-४००००५.

दिनांक : ०२ जून, २०१४

वाचा :-१) शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग क्रमांक: संकीर्ण ०२/२०११/प्र.क्र.१३/ई-१,
दि.२९.०३.२०१२

परिपत्रक

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक पद दिनांक २८.०१.१९९२ च्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात येवून जिल्हाधिकारी यांच्याकडील कामाची वाटणी जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्यामध्ये दिनांक ३०.०४.१९९२ च्या परिपत्रकान्वये प्रथम करण्यात आली. त्यानंतर गरजेनुसार विषयवाटपामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले असून सध्या वर नमूद केलेल्या दिनांक २९ मार्च २०१२ रोजीच्या परिपत्रकामध्ये केलेले विषयवाटप अंमलात आहे.

२. दिनांक २९ मार्च २०१२ रोजीच्या परिपत्रकातील प्रपत्र-ब नुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित खाली नमूद विषय अंमलबजावणीसाठी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

विषय क्रमांक २० : अत्यंत तातडीने विहिर बांधण्याविषयीच्या विशेष सहाय्य योजनेचे कार्यान्वयन व संजय गांधी निराधार योजना इ.

विषय क्रमांक ३१ : संजय गांधी योजना

३. तथापि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची वाढलेली व्याप्ती आणि तिचे स्वरूप / महत्व विचारात घेऊन सदर योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी हे विषय अपर जिल्हाधिकाऱ्यांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

४. या अनुषंगाने शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित खालील विषय अपर जिल्हाधिकारी यांच्याऐवजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहेत. :-

विषय क्रमांक ४१ : इंदिरा गांधी राष्ट्रीय व वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व या योजनेच्या पूरक श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना

विषय क्रमांक ४२ : संपूर्णपणे राज्याची श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना

विषय क्रमांक ४३ : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

विषय क्रमांक ४४ : आम आदमी विमा योजना

वरील बदलामुळे विषय वाटपाबाबतच्या दिनांक २९ मार्च २०१२ रोजीच्या परिपत्रकासोबतच्या प्रपत्र अ (जिल्हाधिकारी यांना वाटप केलेले विषय) मध्ये या विषयांचा समावेश अ.क्र.४० ते अ.क्र.४४ वर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्यातील विषय वाटपाबाबतचे एकत्रित सुधारीत आदेश यथावकाश निर्गमित करण्यात येतील.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१४०६०२११३५५२०७१९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(माधव काळे)

शासनाचे उप सचिव

प्रति,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई. (पत्राने)
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. प्रबंधक, मा.मुंबई उच्च न्यायालय, मुंबई. (पत्राने)
७. प्रधान महालेखापाल १/२, महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.
८. सर्व मंत्रालयीन विभाग.
९. सर्व विभागीय आयुक्त.
१०. सर्व जिल्हाधिकारी.
११. सर्व अपर जिल्हाधिकारी.
१२. महसूल व वन विभागातील सर्व कार्यासने, ३२ वा मजला, सेंटर १ इमारत, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई-४०० ००५.
१३. निवडनस्ती, ई-१ कार्यासन, महसूल व वन विभाग, ३२ वा मजला, सेंटर १ इमारत, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, मुंबई-४०० ००५.